

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३०.

**मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून**  
**जाहीर प्रसिद्धीकरण**

राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोजित लोकसेवा देण्याकरीता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेवून त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियम निर्गमित करण्यामागे सार्वजनिक प्राधिकरणाने पूर्वी असलेल्या सेवा अधिनियमांतर्गत अधिसूचित करून त्याप्रमाणे संबंधित सेवा पुरविणे आवश्यक आहे. त्यामध्ये नगरपरिषद या नागरी स्थानिक संस्थांचा समावेश आहे. नागरी संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांपैकी नागरिक केंद्रबिंदू मानून, नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आवश्यक असण्याच्या व ज्या लोकसेवांचा जास्तीत जास्त फायदा घेतलेला आहे व ज्या सेवा महत्वाच्या आहेत, अशा सेवा अधिनियमाच्या कलम ३ (अ) नुसार अधिसूचित करण्याबाबत महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक एमसीओ- २०१५-प्र.क्र.१८९-नवि १४, दिनांक २३ जून, २०१५ नुसार मा. शासनाने निर्णय घेतला आहे.

मा. शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार एकूण ७७ सेवा स्थानिक प्राधिकरणांनी अधिनियमाचे कलम ३ (अ) नुसार अधिसूचित करावयाच्या आहेत. परंतु त्यापैकी ०५ सेवा या फक्त महानगर पालिकेकरिता लागू असल्याने, तुमसर नगर परिषदेकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची संख्या ६६ इतकी होते.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ कलम ३ अन्वये सदर ६६ लोकसेवांची सूची, आवश्यक कागदपत्र, फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलिय अधिकारी व द्वितीय अपिलिय अधिकारी यांची यादी विवरणपत्र ०१ अन्वये सोबत जोडली आहे.

**जाहीर सूचना**

क्रमांक तनु-साप्रवि-१०-२०२५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाच्या सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९२२-प्र.क्र. ३२, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ अन्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबीचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिद्ध करणेबाबत मा. सह आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय यांचेकडील परिपत्रक नपप्रस-कावि-०८-DUTD-RTS-२०२३-५६६२, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ वरील परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने तुमसर नगरपरिषदेच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र-एक पुढील प्रमाणे आहे.—

**विवरण पत्र-एक**

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	सेवा शुल्क रु.(फी)	नियतकाल	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपिलिय	द्वितीय अपिलिय
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१	जन्म प्रमाणपत्र देणे	विहित नमून्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी	
			निश्चित केलेले दर		अधिनियम, १९६९		
					अन्वये प्राधिकृत		
					अधिकारी (संबंधित		
					विभाग प्रमुख)		
२	मृत्यु प्रमाणपत्र देणे	विहित नमून्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी	
			निश्चित केलेले दर		अधिनियम, १९६९		
					अन्वये प्राधिकृत		
					अधिकारी (संबंधित		
					विभाग प्रमुख)		
३	मालमत्ता कर उतारा	१.विहित नमून्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर	३ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
		२.थक्काकी नसल्याचा दाखला	निश्चित केलेले दर				
४	थक्काकी नसल्याचा दाखला देणे	१.विहित नमून्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर	३ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
			निश्चित केलेले दर				

### विवरण पत्र-एक-वालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
५	अ) दस्तऐवजाच्या आधारे १. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपालिका स्तरावर	१५ दिवस	कर निरीक्षक		उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
	मालमत्ता हस्तांतरण नोंद २. थक्काकी नसल्याचा दाखला	निश्चित केलेले दर					
	प्रमाणपत्र देणे	३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत/बक्षिस पत्र/ वाटणीपत्र व इतर)					
६	ब) वारसा हक्काने हस्तांतरण नोंद	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थक्काकी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर	१५ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
	प्रमाणपत्र देणे	३. वारसा हक्क प्रमाणपत्र	निश्चित केलेले दर				
७	नव्याने कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. भोगवटा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर	१५ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
८	पुनःकर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपालिका स्तरावर	१५ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
९	कराची मागणी पत्र तयार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपालिका स्तरावर	३ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१०	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थक्काकी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर	७ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
११	स्वयंमूल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर	१५ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
		निश्चित केलेले दर					
१२	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थक्काकी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर	१५ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१३	उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थक्काकी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर	१५ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
		३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदी खत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र इत्यादी)					
१४	रहिवास नसलेल्या मालमत्ताना करात सूट मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थक्काकी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर	१५ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
		निश्चित केलेले दर					
१५	मालमत्ता पाडणे व पुनःबंधणी कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थक्काकी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर	१५ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१६	झोन दाखला	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी	नगरपालिका स्तरावर	७ दिवस	नगर रचनाकार	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
		सर्वे उतारा					
		३. मोजणी नकाशा/सिटी					
		सर्वे उतारा					
१७	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी	नगरपालिका स्तरावर	३ दिवस	नगर रचनाकार	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
		निश्चित केलेले दर					
		सर्वे उतारा					
		३. मोजणी नकाशा/सिटी					
		सर्वे उतारा					

## विवरण पत्र-एक-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१८	बांधकाम परवाना देणे	१. अधिकार अभिलेख ७/१२ नगरपालिका स्तरावर ६० दिवस नगर रचनाकार उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी किंवा आखीव पत्रिका प्रत निश्चित केलेले दर २. गाव नकाशा प्रत किंवा मोजणी 'क' प्रत किंवा मंजूर अभिन्यास नकाशा प्रत ३. रजिस्ट्री प्रत, कर पावती प्रत आणि अकृषक आदेश प्रत (अभिन्यास असल्यास) ४. अर्ज ऑनलाईन BPMS प्रणाली द्वारे सादर करणे					
१९	जोते प्रमाणपत्र	१. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नगरपालिका स्तरावर १५ दिवस नगर रचनाकार उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. मंजूर नकाशा प्रत निश्चित केलेले दर ३. अर्ज ऑनलाईन BPMS प्रणाली द्वारे सादर करणे					
२०	भोगवटा प्रमाणपत्र	१. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नगरपालिका स्तरावर ३० दिवस नगर रचनाकार उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी व मंजूर नकाशा प्रत निश्चित केलेले दर २. घरमालक/वारतुविशारद यांचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र ३. अग्निशमन नाहरकत ४. अर्ज ऑनलाईन BPMS प्रणाली द्वारे सादर करणे					
२१	व्यापार/व्यवसाय/साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर ७ दिवस बाजार विभाग प्रमुख उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी निश्चित केलेले दर					
२२	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर ७ दिवस शहर अभियंता उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. रस्त्या पुनः स्थापन करार निश्चित केलेले दर					
२३	व्यवसाय परवाना स्वयं-नुतनीकरण (ऑटो-रिन्च्युल) Auto - renewal of Trade License	१. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर १५ दिवस बाजार विभाग प्रमुख उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. संबंधित न.प./न.प. ची कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र					
२४	नवीन परवाना मिळणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर १५ दिवस बाजार विभाग प्रमुख उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र					
२५	परवान्याचे नुतनीकरण	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर १५ दिवस बाजार विभाग प्रमुख उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र					
२६	परवाना हस्तांतरण	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर १५ दिवस बाजार विभाग प्रमुख उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र					
२७	परवाना दुर्घट ग्रत	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर १५ दिवस बाजार विभाग प्रमुख उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र					
२८	व्यवसायाचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर १५ दिवस बाजार विभाग प्रमुख उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र					

### विवरण पत्र-एक-वालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
२९	व्यवसाय बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	बाजार विभाग प्रमुख	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३०	परवाना/धारक भागीदाराचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	बाजार विभाग प्रमुख	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३१	भागीदाराच्या संख्येत बदल (वाढ/कमी)	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज निश्चित केलेले दर	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	बाजार विभाग प्रमुख	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३२	परवाना रद्द करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज निश्चित केलेले दर	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	बाजार विभाग प्रमुख	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३३	कालबाह्य परवान्यासाठी नुतनीकरण सूचना	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	बाजार विभाग प्रमुख	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३४	मंगल कार्यालय/सभागृह वर्गेरे परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त विभागीय सह (नगरपरिषद प्रशासन) आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	
३५	मंगल कार्यालय/सभागृह वर्गेरे परवान्याचे नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त विभागीय सह (नगरपरिषद प्रशासन) आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	
३६	लॉजिंग हाऊस परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हाचे जिल्हा विभागीय सह सह आयुक्त आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन)	
३७	लॉजिंग हाऊस परवान्याचे नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हाचे जिल्हा विभागीय सह सह आयुक्त आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन)	
३८	पाणी उपसा करण्या- साठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्रा करीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपब्धता प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र ४. शासनाद्वारे वेळेवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर निश्चित केलेले दर	३० दिवस	अभियंता पाणी पुरवठी जलनिसारण अभियंता (पाणी) पुरवठा विभाग	उप मुख्याधिकारी अभियंता	मुख्याधिकारी
३९	रस्त्यावरील खड्डे बुजविणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	शहर अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी

## विवरण पत्र-एक-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
४०	रस्ता खोदाई परवाना देणे (To Grant road Cutting permission) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प./न.प. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	शहर अभियंता	उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी	
४१	गटारावरील झाकणे सुस्थित ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१ दिवस	पाणी पुरवठा जलनिसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग)	उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी	
४२	शहरात स्वच्छता ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी	
४३	राज्याचा खाद्य परवान्याकरीता नागरिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue NOC from Municipality or other Local body for State License for Food Business)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी	
४४	खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरीता नागरी रथानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue Health NOC by Municipality /Panchayat for Food Registration Certificate)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित म.न.पा. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी	

### विवरण पत्र-एक-वालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
		४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे					
४५	जाहिरात परवाना/ आकाशचिन्ह परवाना (Signange License) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. संबंधित न.प./न.प. ची निश्चित केलेले दर कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	७ दिवस	बाजार विभाग प्रमुख उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी			
४६	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. शासन वेळोवेळी विहित निश्चित केलेले दर केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	४५ दिवस	संबंधित प्राधिकरणाचे संबंधित नियोजनाचे संबंधित नियोजन वृक्ष अधिकारी प्राधिकरणाचे प्राधिकरणाकडील मुख्याधिकारी वृक्ष प्राधिकरण			
४७	नवीन नळजोडणी	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र	१५ दिवस				
४८	नळजोडणीच्या मालकी हक्कात बदल करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र ३. मालकी हक्क कागदपत्रे	७ दिवस				
४९	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र	१५ दिवस				
५०	तात्पुरते/कायमस्वरूपी नळजोडणी खंडीत करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र	७ दिवस				
५१	पुनःनळ जोडणी करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र	१५ दिवस				
५२	वापरामध्ये बदल करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र	१५ दिवस				
५३	पाणी देयक तयार करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र	३ दिवस				
५४	प्लंबर परवाना	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र	१५ दिवस	पाणी पुरवठा व जल- उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी मल निसारण अभियंता (पाणी पुरवठा विभाग)			
५५	प्लंबर परवाना नुतनी- करण करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. शैक्षणिक अर्हतेबाबत्ये निश्चित केलेले दर प्रमाणपत्र ३. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	१५ दिवस				
५६	पाणीपटी थकबाकी नसल्याचा दाखला	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र	३ दिवस				

विवरण पत्र-एक-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
५७	नादुरुस्त पाणी मीटर तक्रार करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र		७ दिवस			
५८	अनधिकृत नळ जोडणी तक्रार करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र		७ दिवस			
५९	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र		३ दिवस			
६०	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र		३ दिवस			
६१	जलनिसारण जोडणी देणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र ३. जागा मालकी कागदपत्रे		१५ दिवस			
६२	पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र		३ दिवस			
६३	भूमीगत दूर संचार वाहिनी (ऑप्टीकल फायबर केबल) टाकण्याकरीता परवानगी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण निर्णय शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/सी.आर. २४२/युडी-२०, क्र. २०२१/सी.आर. २४२/युडी-२०, दि. १९-१२-२०२२ मधील संकीर्ण दि. १९-१२-२०२२ मधील Schedule IV नुसार २०२१- Schedule III नुसार स्थानिक स्तरावर शहर अभियंता उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी आवश्यक कागदपत्रे निश्चित केलेले शुल्क सी.आर. शहर अभियंता उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी ३. शासन वेळोवेळी विहित शुल्क २४२- केली जातील अशी इतर युडी-२०, आवश्यक कागदपत्रे १९-१२-२०२२ मधील तरतुदी नुसार ६० दिवस					
६४	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे सूचना नुसार १५ दिवस मुख्याधिकारी २. शासन वेळोवेळी विहित स्थानिक स्तरावर सह आयुक्त केली जातील अशी इतर निश्चित केलेले शुल्क सह आयुक्त आवश्यक कागदपत्रे (नगरपालिका प्रशासन) (नगरपालिका प्रशासन)					
६५	नवीन सिनेमा चित्रीकरण परवाना व परवाना नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे सूचना नुसार १५ दिवस बाजार विभाग उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. शासन वेळोवेळी विहित स्थानिक स्तरावर प्रमुख					
६६	मोबाईल टॉवर परवाना (Mobile Tower Approval) (Ground Base Tower & Roof Top Tower)	१. विहित नमुन्यातील अर्ज शासन निर्णय क्र. ६० दिवस शहर अभियंता उप मुख्याधिकारी मुख्याधिकारी २. माहिती तंत्रज्ञान यांनी संकीर्ण-०९२२/प्र.क्र. ३२/निव-३२, दिनांक दिलेला परवाना ३०-१-२०२२ अन्वये ३. संबंधित इमारतीच्या ३०-१-२०२२ अन्वये मालकी हककाचा पुरावा शासनामे विहित वेळेले					

### विवरण पत्र-एक-वालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
४. वैध भाडे करारनामा		व नगर परिषद/नगर					
५. रथळाचा नकाशा		पंचायत स्तरावर					
(१:१०००)		निश्चित केलेले दर					
६. ज्या इमारतीवर टॉवर							
उभारायचा आहे त्याचा							
वैध भोगवटा प्रमाणपत्र							
७. संबंधित इमारतीच्या/							
जमिनीच्या मालकाचे							
ना-हरकत प्रमाणपत्र							
८. सक्षम प्राधिकाऱ्याचे							
अस्तिशमन ना-हरकत							
दाखला							
९. सक्षम प्राधिकाऱ्याचे							
संरक्षनात्मक स्थिरता प्रमाणपत्र							
१०. पर्यावरण विभागाचे							
ना-हरकत प्रमाणपत्र							
११. संबंधित नागरिक							
स्थानिक स्वराज्य संस्थेचे							
ना-देय प्रमाणपत्र							
१२. शासन केळेवेळी निश्चित							
करेल असे इतर आवश्यक							
परवाने/दस्तऐवज							

तुमसर :  
दिनांक २८ जानेवारी, २०२५.

जुम्मा प्यारेवाले,  
मुख्याधिकारी,  
नगर परिषद, तुमसर.

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३१.

### मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

#### जाहीर सूचना

क्रमांक. नपकपि-आरथावि-२६७९-२०२५.—

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाच्या सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९२२/प्र.क्र. ३२, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ या शासन निर्णयान्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबीचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिद्ध करणेबाबत मा. उप आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय यांचेकडील परिषद्रक नपप्रस/का/०८/DUTD/RTS/2023/5662, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ वरील परिषेकान्वये सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवाबाबतचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र यासोबत जोडले असून सदर विवरणपत्र पुढील प्रमाणे आहे.—

### विवरण पत्र-एक

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	(फी)	नियतकाल पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१	जन्म प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	२० रु.	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी कार्यालय अधीक्षक अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	जन्म व मृत्यु नोंदणी कार्यालय अधीक्षक अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	मुख्याधिकारी